

स्वच्छ महाराष्ट्र अभियानसाठी
(नागरी) केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा
राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य
संस्थांना वितरित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: स्वमअ-२०१५/प्र.क्र.४०/नवि-३४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: १४ ऑगस्ट, २०१५.

वाचा:

- १) केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाचे आदेश क्रमांक १/६/२०१५-SBM,
दिनांक १२ फेब्रुवारी २०१५. (एकूण तीन आदेश)
 - २) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक: स्वभाअ-२०१५/प्र. क्र. २३/नवि-३४,
दिनांक २४.०४.२०१५
 - ३) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक: स्वभाअ-२०१५/प्र. क्र. २३/नवि-३४,
दिनांक १५.०५.२०१५
 - ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. पूरक-२०१५/ प्र.क्र. १४०/ अर्थसंकल्प-३,
दिनांक ०१.०८.२०१५
 - ५) शासन परिपत्रक, नगर विकास विभाग, क्र. बीयुडी- १४१५/ प्र.क्र. १४३/नवि-४,
दिनांक ०४.०८.२०१५
- केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाच्या सह सचिवांचे पत्र क्रमांक १/७/२०१५-SBM
दिनांक १४.८.२०१५.

शासन निर्णय:

देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ, निरोगी आणि राहण्यायोग्य करणे, शहरातील गरीब आणि महिलांच्या आरोग्य विषयक व स्वच्छतेविषयक बाबींकडे विशेष लक्ष केंद्रित करून सर्व नागरिकांना स्वच्छ व चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळावे तसेच, देशातील सर्व सांविधिक शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील नागरीकांना घरगुती शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने केंद्र शासनाने “स्वच्छ भारत अभियान (नागरी)” ची अंमलबजावणी सुरु केली आहे. या अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये उपरोक्त उद्देशाने “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” राबविण्यास संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये सुरुवात झाली असून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये नगर विकास विभागांतर्गत स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय निर्माण करण्यात आले आहे.

२. केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी राज्यास उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक १ येथील आदेशान्वये रुपये १३५.०० कोटीचा निधी वितरीत केला आहे. सदरहू निधीचा चालू आर्थिक वर्षात विनियोग करण्याबाबत केंद्र शासनाने संदर्भाधीन क्र. ६ येथील दि. १४.८.२०१५ च्या पत्रान्वये मान्यता दिली आहे.
३. केंद्र शासनाने वितरीत केलेला रु. १३५.०० कोटीचा व निधी व राज्य हिस्सा म्हणून रु १७७.९९ कोटीचा निधी अर्थसंकल्पीत करण्यासाठी सन २०१५ च्या दुसऱ्या अधिवेशनात पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती.
४. दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या विनियोजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी, पुरवणी विनियोजन विधेयकास मा. राज्यपालांनी संमती दिली आहे आणि ते महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-४ दिनांक ३० जुलै, २०१५ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले असल्याचे संदर्भातील क्रमांक ४ येथील दिनांक १.८.२०१५ च्या शासन परिपत्रकान्वये वित्त विभागाने कळविले असून, सन २०१५ च्या दुसऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर झालेल्या तरतूदी संबंधित विभागांना वितरीत केल्या आहेत. तर, संदर्भीय क्रमांक ५ येथील नगर विकास विभागाच्या दिनांक ४.८.२०१५ च्या परिपत्रकान्वये पुरवणी मागण्यांमधील तरतूदी संबंधित प्रशासकीय कार्यासनाकडे संपूर्ण करण्यात आल्या आहेत.
५. त्यानुसार, स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सन २०१५ च्या दुसऱ्या अधिवेशनात अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या निधीपैकी रु २५९.५९ कोटी (रुपये दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लक्ष फक्त.) (केंद्र हिस्सा रु १३५.०० कोटी व राज्य हिस्सा रु १२४.५९ कोटी) एवढा निधी राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांना (महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती यांना) पुढील प्रमाणे वितरीत करण्यास शासन मान्यता देत आहे. सदरचा खर्च संबंधित लेखाशिर्षासमोर दर्शविल्याप्रमाणे त्या त्या लेखाशिर्षाखाली सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतूदी मधून भागविण्यात यावा.

अ.क्र.	लेखाशिर्ष	अर्थसंकल्पीत निधी मधून या आदेशान्वये खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेला निधी रुपये
अ)	महानगरपालिका	
१	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९१, महानगरपालिकांना सहाय्य, (००) (७६) स्वच्छ भारत अभियानासाठी महानगरपालिकांना	३६,६२,१६,०००/- (रुपये छत्तीस कोटी बासष्ट लक्ष सोळा हजार फक्त.)

अ.क्र.	लेखाशिर्ष	अर्थसंकल्पीत निधी मधून या आदेशान्वये खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेला निधी रूपये
	सहाय्य (केंद्र हिस्सा ७५%), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७५२) योजनांतर्गत	
२	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९१, महानगरपालिकांना सहाय्य, (००) (७७) स्वच्छ भारत अभियानासाठी महानगरपालिकांना सहाय्य (राज्य हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७६१) योजनांतर्गत	३०,००,००,०००/- (रूपये तीस कोटी फक्त.)
ब)	नगरपरिषदा	
१.	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९२, नगरपरिषदांना सहाय्य, (००) (७८) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदांना सहाय्य (केंद्र हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७७९) योजनांतर्गत	९२,२७,२२,०००/- (रूपये ब्याणव कोटी सत्तावीस लक्ष बावीस हजार फक्त.)
२.	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९२, नगरपरिषदांना सहाय्य, (००) (७९) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदांना सहाय्य (राज्य हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७८८) योजनांतर्गत	९२,१५,४५,०००/- (रूपये ब्यान्नव कोटी पंधरा लक्ष पंचेचाळीस हजार फक्त.)
क)	नगरपंचायती	
१.	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९३, नगरपंचायतींना सहाय्य, (००) (०३) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपंचायतींना सहाय्य (केंद्र हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७९७) योजनांतर्गत	६,१०,६२,०००/- (रूपये सहा कोटी दहा लक्ष बासष्ट हजार फक्त.)
२.	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९३, नगरपंचायतींना सहाय्य, (००) (०४) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपंचायतींना सहाय्य (राज्य हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९८०३) योजनांतर्गत	२,४३,५५,०००/- (रूपये दोन कोटी त्रेचाळीस लक्ष पंचावन्न हजार फक्त.)

६. सदर निधी आहरित करण्यासाठी राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी सदर रक्कमेचे देयक तयार करून ते अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांच्याकडे तात्काळ सादर करून सदर निधी आहरित करून धनादेश प्राप्त करून घेण्यात यावा. सदर निधीचे नागरी स्वराज्य संस्थानिहाय वाटप शासन स्वतंत्र आदेशान्वये करून देईल, त्यानुसार या निधीचे वितरण संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्याची कार्यवाही राज्य अभियान संचालकांनी तात्काळ करावी.

७. सदरचा शासन निर्णय हा नियोजन विभागाच्या व वित्त विभागाच्या सहमतीने वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक: अनौ. ३८१/व्यय-३, दिनांक १३/०८/०१५ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०८१७११०७५८७५२५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सुधाकर झा. बोबडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा .मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा .राज्यमंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. अपर मुख्य सचिव, (वित्त) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. मा. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
७. महालेखापाल (लेखापरिक्षा)-१, मुंबई.
८. महालेखापाल (लेखापरिक्षा)- २, नागपूर.
९. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, मुंबई.
१०. सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
११. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)

१२. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), मुंबई.
१३. मुख्याधिकारी नगरपरिषदा / नगरपंचायती (सर्व)
१४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१५. अधिदान व लेखाधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
१६. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
१७. मुख्य लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१८. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१९. उप सचिव (नवि-४), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. उप सचिव (नवि-५), रोख शाखा, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. निवडनस्ती, नवि-३४